CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

Registered Office: 5-Kumud Apartment Co. Op. HSG. SOC. Ltd., Karnik Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane - 421301
 Corporate Office: - Empire House, 3rd Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001
 Tel.No. (022) 22078381, 22078382
 Fax No.: (022) 22074294
 CIN No.: L999999MH1942PLC003556
 PAN No.: AAACC2056K Website: www.thechemopharmalaboratoriesltd.com
 Email ID: chemopharmalab@gmail.com

October 30, 2023

To, Bombay Stock Exchange Limited Department of Corporate Services 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001

Scrip Id: 506365

Subject: <u>Submission of Newspaper Advertisement of Unaudited Financial Results for the</u>

Quarter and Half Year Ended September 30, 2023 of the Company.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Half Year Ended September 30, 2023.

- 1. Business Standard on October 28, 2023;
- 2. Mumbai Lakshdeep on October 28, 2023;

This will also be posted on the company's website at http://www.thechemopharmalaboratoriesltd.com

Kindly take the same on your records.

Thanking You.

Yours Faithfully,

For Chemo Pharma Laboratories Limited

ASHOK
GOVINDLA GOWNDLAL SOMAN
Distrally signed by ASHOK
DISTRALLY

MUMBAI SEE

Ashok Somani Director (DIN - 03063364)

NOTICE FOR REVOCATION OF GENERAL POWER OF ATTORNEY

Notice is hereby given that the General Power of Attorney registered in the office of Mr. Peter J. Coutinho. Advocate High Court and Notary Governmen of India vide Notary Serial No. 00860/2011 in Notarial Register No. 5 on 1 August, 2011 executed by Mr. George Joe Felix Femandes in respect of moveable and immoveable properties and financial transactions of Mr. George Joe Felix Fernandes in favour of Mr. Rafi Robert Fernandes, has been revoked and cancelled on 13 October, 2023. i.e. Mr. Rafi Robert Fernandes has ceased to be the Constituted Attorney of Mr. George Joe Felix Fernandes as on 13.10.2023.

In view of the revocation of the General Power of Attorney by Mr. George Joe Felix Fernandes, the Attorney Mr. Rafi Robert Fernandes has no powe right or authority to deal with in respect of moveable and immoveable properties and financial transactions of Mr. George Joe Felix Fernandes. I any person or persons deals with Mr. Rafi Robert Fernandes in respect o noveable and immoveable properties and financial transactions of Mr. George Joe Felix Fernandes, they shall do so at their own risk and esponsibility as to costs and consequences.

MR. GEORGE JOE FELIX FERNANDES (Mr. PETER J. COUTINHO, Advocate For the Advertiser

केनरा बैंक Canara Bank 🛆

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 02/06/2021 calling upon

(Enforcement) Nules 2002, issued a Demand Notice dated 02/02/02/1 calling upon the borrowers/guarantors of M/s. Seepra Enterprises and M/s Om Industrial Services (Proprietorship Firm) and also the owners of the property/ surety to repay the amount mentioned in the notice, being Rs. 75,07,850.35 (Rupees Seventy Five Lakh Seven Thousand Eight Hundred Fifty and Paise Thirty Five Only) as on 02/06/2021 together with further interest and incidental expenses, cost etc from 01/06/2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken PHYSICAL POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him? her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 26th day of

October 2023.
The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, ARM 1 Branch, Mumbai for an amount of Rs. 85,23,519.51 (Rupees Eighty Five Lakhs, Twenty Three Thousand, Five Hundred Nineteen and Fifty One Paise only) as on 30/09/2023 together with further interest and incidental expenses, cost etc from 01/10/2023.
The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property: Flat No B 23 2nd Floor Bldg No B 1 Anu Nagar CHS Ltd Waghbil Road Kasarvadavali Thane West 400601.

Authorised Officer, Canara Bank

NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate No. 2563871 for 8,750

shares having Face Value Rs.1/

(Rupees One Only) bearing distinctive No(s) 2392033421 to

2390242170 standing in the name of

Mr. Rajesh Kothari (Folio No

JSW0808507) in the books of M/s

JSW Steel Limited Limited (ISIN:

INE019A01038) have been lost

misplaced and the advertiser has

applied to the Company for issue of

duplicate share certificate(s) in lieu

A/43 Bharat Nagari, Grant Road, Opp

Shalimar Cinema, Mumbai 400007

Name of the shareholder

Mr. Rajesh Kothari

Date - 28-10-2023

Place- Mumbai

thereof.

me available, to redeem the secured assets

Date: 26/10/2023 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Smt. Dhanlaxmi Ratilal Ghelani, Member of Panchsheel Heights C&D CHS Ltd.

having address at Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai – 400 067 and holding Flat (St.) Mumbai – 400 067 and holding Flat Bhavesh Ratilal Ghelani & Mrs. Shital Bhavesh Ghelani, situated in the building of

the society, died on 22/08/2021 withou

making any nomination, and in her place her son, **Mr. Bhavesh Ratilal Ghelani** has

applied to the Society for membership, in pect of the said Flat No.C1102-A 8

The society hereby invites claims or objections from the heir/heirs or other

claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of

the deceased member in the

capital/property of the society within a period of Fifteen days from the publication

of this notice, with copies of such

documents and other proofs in support o his/her/their claims/objections for transfer

of shares and interest of the decease member in the capital/property of the society. If no claims/objections are

received within the period prescribed

the shares and interest of the decease

member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society, in favour of **Mr**.

Bhavesh Ratilal Ghelani. Any claims/objections, if any, received by the

society shall be dealt with, in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the

claimants/objectors, in the office of the society between 10.00 A.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice ti

BEFORE THE KARNATAKA STATE CONSUMER

DISPUTE THE NARWATANA STATE CONSIDER DISPUTES REDRESSAL COMMISSION BASAVA BHAVAN, HIGH GROUNDS BANGALORE - 56000 Under the Consumer Protection Act, 1986 Consumer Case No. 20/2023

...retitioner/Complainant/Appellant
Versus M/S G.S. MEGHA CONSTRUCTIONS PVT
LTD.Opposite Party/Page 1

incorporated under The Companies Act 1956 (PAN AAMCS2644H), Having its registered office at Ground Floor, HDIL Tower,

Ground Floor, HDL Tower,
Anant Kanekar Marg, Bandra (E), Mumbai- 400 051
Represented by their Power of Attorney Holder, MS
G.S. MEGHA CONSTRUCTIONS PVT. LTD
Represented by its Managing Director, Sri. Alok Kumar
CONSUMER COMPLAINT NOTICE UNDER

SCONSMER COMPLAIN IN DITCE UNDER SECTION 47 TO THE RESPONDENT NO.3 FOR HEARING OF COMPLAINT IN DAILY ENGLISH NEWS PAPER BUSINESS STANDARD MUMBAI EDITION

Whereas, the Complainant has filed the above complaint seeking remedy against you in complaint No.20/2023 You are hereby notified to appear before this Commission in person or through a

before this Commission in person or thro

Date: 27th October, 2023

pleader or person authorized to answer all the

December, 2023 at 11.00 AM.

Take notice that in case of default of your appearance on the day mentioned above Complaint will be heard and deben and investment to the complaint will be heard and deben and investment to the complaint will be heard.

naterial facts relating to the complaint on 1st

R. MICHAEL MENEZES

For Panchsheel Heights C & D CHS Ltd

Hon. Secretar

the date of expiry of its period.

Date: 28.10.2023 Place: Mumbai

C1102-B.

society.

ARM BRANCH - I Mumbai: - 37, Khsamalaya, Opp Patkar Thackersay Marg, Mumbai - 400 020, Email : cb2360 Tel. - 022-22065425/30, Web : www.canara

SBI भारतीय स्टेट बेंक Retail Assets Central Processing Center Kalyan, Ground Floor & 1st Floor, State Bank of India Milhaid, Kalyan (W) - 421103

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s Ms. Namita Nandram Rathod, (1) Flat No. 1301, Falco Woodshire, Village Mohili, Kalyan, Thane -421102 (2) 11422 Rathod Niwas Ranishingaon, Near Santoshi Mata Mandir, Boisar, Palghar, Thane - 401501 (House Loan A/c-41799690861, 41799690816) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by hem from the Bank and the loans have been classified as Non Performing Asset (NPA). The notices were issued to them on 05/09/2023 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.

Amount Outstanding: Rs. 28,52,247/- (Rupees Twenty /eight lac Fifty two

Amount obstanting Rs. 26,32,247/r (Rupees I wenty regin fac First Workhousand Two hundred forty seven Only) as on 07/09/2023 with further interest and incidental expenses, costs, etc.

The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this payment of outsigning amount within to days into the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of Immovable properties
Flat No. 1301, Falco Woodshire, Village Mohili, Kalyan, Thane - 421102
: 27/10/2023 Place: Kalyan Authorised Officer, State Bank of India

Wadala West, Branch, 328 Kartak Road, Wadala

[Rule 8(1)] POSSESSION NOTICE (For immovable property

EREAS the undersigned being the Authorized Officer of Bank of India, under th uritization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security erest Act, 2002 (no. 3 of 2002) and in exercise of powers conferred under sectio 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 11.07.2023 calling upon the Borrowers Mr. Mateen Abdu Majid Qureshi to repay the amount mentioned in the notice being Rs.2,30,025 Majid Qureshi to repay the amount mentioned in the notice being Rs.2,30,025 + interest (Rupees Two lakhs Thirty Thousand Twenty Five + interest) contractual dues up to the date of demand notice with further interest at the contractual rate to be compounded at monthly rests on the aforesaid amount w.e.f 29.05.2023 together with incidental expenses, costs, charges etc, within 60 days from the date of said notice. The Borrowers, their partners/Guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the secured assets described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules this 26th day of Oct 2023.

The Borrowers / Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said Secured assets and any dealings with secured assets will be subject to the charge of the Bank of India for an amount of Rs.2,30,025 +interest (Rupees Two lakhs Thirty Thousand Twenty Five + interest) as on the date of demand notice with further interest at the contractual rate to be compounded at monthly rests on the aforesaid amount wef 29.05.2023 together with incidental

nonthly rests on the aforesaid amount wef 29.05.2023 together with incidenta

expenses, costs, charges etc, as stated above till the date of payment.
The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 o
the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

****DESCRIPTION OF THE SECURED ASSETS ****

Flat No.203, 2^{et} floor, Building No. G, Wing G-2 at Konnark Heavens Gat/Hiss No.5/4,5/55/6,5/7,5/8 village Chindran, Tal. Panvel, District Raigad-41026

Date: 26.10.2023 Place: Mumbai Authorized Officer Bank of India, Wadala West Road, Branch

Email: r

CIN: L85110KA1987PLC0 POSSESSION NOTICE

[SECTION 13(4)] (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Can Fin Homes Ltd. under the Secularization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of the powers under the said Act and Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 31.07.2023 calling upon the borrowers Mr Shambhu Barman S/o. Mr.Shyamaprasad Barman & Mrs. Ratibala Barman Wo. Mr. Shambhu Barman to repay the amount mentioned in the notice being Rs.13,55,910/-(Thirteen lakh fifty five thousand nine hundred and ten) with further nterest at contractual rates, till date of realization within 60 days from the date of the said

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the **25th Day of October**

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CFHL for an amount of Rs.13,55,910/- (Thirteen lakh fifty five thousand nine hundred and ten) and

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, i

Description of immovable property

All that piece and parcel of site along with house and measuring 372 Sq. Yds situated at 4th floor Wing A MANGALMURTI NAGAR' Building No.13,trungareshwar road, village sativali, Type C Survey No.99, at Village Sativali, Taluka Vasai, Dist Palghar Vasai Taluka 401208 East by:- OPENPLOT South by:- OPEN PLOT Northby:- MAIN ROAD

Westby:- OPEN PLOT

Can Fin Homes Ltd

Date : 27.10.2023 Place: Mumbai

Sd/-Authorized Officer

Navi Mumbai Zonal Office CIDCO Old Admin Building, P-17 Sector-1 Vashi, Navi Mumbai-400703 Tel.: 022-20878354 Email: cmmarc_nvm@mahabank.co.in legal_nvm@mahabank.co.in

he SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured a *****DESCRIPTION OF THE SECURED ASSETS ****

AX64/SARFAESI/2023-24

POSSESSION NOTICE (For Immovable Property) Whereas, the Authorised Officer of Bank of Maharashtra under Securitisation econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & i exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 13.06.2023 under Section 13 (2) or he said Act and called upon you (1) Mr Ameeruddin Kamaluddin Siddigui (Borrower) an (2) Mrs Samina Ameeruddin Siddiqui (Co-borrower) to repay the amount mentioned in the said notice being Rs.37,00,314/- plus unapplied interest from 13.06.2023 towards housing loan facility and expenses incurred for recovery against Mortgage of

Wadala West, Branch,

Rule 8(1)] POSSESSION NOTICE (For immovable property)
WHEREAS the undersigned being the Authorized Officer of Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (no. 3 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 27.04.2023 and 26.07.2023 calling upon the Borrowers Mr. Divesh Sohanlal Solanki to repay the amount mentioned in the notice being Rs.32,60,143.98 + interest (Rupees Thirty Two Lakhs Sixty Thousand One Hundred Forty Three and paise Ninety Eight + interest) contractual dues up to the date of demand notice with further interest at the contractual rate to be compounded at expenses, costs, charges etc, within 60 days from the date of said notice.

The Borrowers, their partners/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, their partners/Guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the secured assets described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules this 26° day of Oct 2023.

The Borrowers / Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said Secured assets and any dealings with secured assets will be subject to the charge of the Bank of India for an amount of Rs.32,60,143.98 + interest (Rupees Thirty Two Lakhs Sixty Thousand One Hundred Forty Three and paise Ninety Eight + interest) as on the date of demand notice with further interest at the contractual rate to be compounded at monthly rests on the aforesaid amount well 31.03.2021 together with incidental expenses, costs, charges etc, as stated above till the date of payment.

The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESIAct, in respect of time available, to redeem the secured assets.

Flat No.604, 6" floor, A wing, Building No.3, Society Known as Mahudi Darshan Co Operative Housing Society Ltd., Dattani park, Village Poiser, Borivali East, Mumbai

Authorized Officer Bank of India, Wadala West Road, Branch

Date: 25.10.2023

[Rule 8(1)] POSSESSION NOTICE (For image)

328 Kartak Road, Wadala

Scheduled property, within 60 days from the date of receipt of the said notice The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower an the public in general that the undersigned has taken possession of the propertie described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) o Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 of this 25th day of October of the year 2023.

The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal wit the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount mentioned above.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Ac in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immoveable Property: Residential Flat no.101, Plot no.08, Hissa no.2M, 1st Floor, Sai Deva Apartment, Valivali Taluka Ambarnath Thane admeasuring 574 sq ft

Sd/- Authorised Officer & Chief Manager Date: 25.10.2023 Place: Valivali, Thane Bank of Maharashtra



[Rule 8(1)] POSSESSION NOTICE (For immovable property)

IRule 8(1)] POSSESION NOTICE (For immovable property)
WHEREAS the undersigned being the Authorized Officer of Bank of India, under the
Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security
Interest Act, 2002 (no. 3 of 2002) and in exercise of powers conferred under section
13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued
demand notice dated: 24.02.2023 and 21.07.2023 calling upon the Borrowers
Mr. Harsh Sohanlal Solanki to repay the amount mentioned in the notice being
Rs. 27,51,107.86 + interest (Rupees Twenty Seven lakhs Fifty One Thousand
One hundred Seven and Paise Eighty Six + interest) contractual dues up to the
date of demand notice with further interest at the contractual rate to be compounded at
monthly rests on the aforesaid amount w.e.f 13.02.2023 together with incidental
expenses, costs, charges etc, within 60 days from the date of said notice.
The Borrowers, their partners/Guarantors having failed to repay the amount, notice is
hereby given to the borrowers, their partners/Guarantors and the public in general that
the undersigned has taken Symbolic possession of the secured assets described
herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said
Act read with Rule 8 of the said rules this 26' day of Oct' 2023.
The Borrowers / Guarantors in particular and the public in general are hereby
cautioned not to deal with the said Secured assets and any dealings with secured
assets will be subject to the charge of the Bank of India for an amount of Rs.
27,51,107.86+interest (Rupees Twenty Seven lakhs Fifty One Thousand One
fundred Seven and Paise Eighty Six + interest) as on the date of demand notice with
further interest at the contractual rate to be compounded at monthly rests on the
aforesaid amount wef 13.02.2023 together with incidental expenses, costs, charges
etc, as stated above till the date of payment.
The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of

the SAFAESI Act, in respect of time available, to redeem the secure assets.

****DESCRIPTION OF THE SECURED ASSETS ****

Flat No.604, 6- floor, A wing, Building No.3, Society Known as Mahudi Darshan Coperative Housing Society Ltd., Dattani park, Village Poiser, Borviali East, Mumbai 400066. Date: 26.10.2023 Place: Mumbai Authorized Officer Bank of India, Wadala West Road, Branch

Wadala West, Branch, 328 Kartak Road, Wadala, Mumbai-400031

[Rule 8(1)] POSSESSION NOTICE (For immovable property)
WHEREAS the undersigned being the Authorized Officer of Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (no. 3 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 27.04.2023 and 26.07.2023 calling upon the Borrowers Mr. Sarita Sohanlal Solanki to repay the amount mentioned in the notice being Rs. 31,53,128.99 + Interest (Rupees Thirty One Lakhs Fifty Three Thousand One Hundred Twenty Eight and paise Ninety Nine + Interest) contractual dues up to the date of demand notice with further interest at the contractual rate to be compounded at monthly rests on the aforesaid amount w.e.f 31.03.2021 together with incidental expenses, costs, charges etc, within 60 days from the date of said notice. The Borrowers, their partners/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, their partners/Guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the secured assets described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules this 26*day of Oct 2023.

The Borrowers / Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said Secured assets and any dealings with secured assets will be subject to the charge of the Bank of India for an amount of Rs. 31,53,128.99 + interest (Rupees Thirty One Lakhs Fifty Three Thousand One Hundred Twenty Eight and paise Ninety Nine + interest) as on the date of demand notice with further interest at the contractual rate to be compounded at monthly rests on the aforesaid amount wef 31.03.2021 together with incidental expenses, costs, charges etc, as stated above till the date of payment.

The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of [Rule 8(1)] POSSESSION NOTICE (For immovable property)

*****DESCRIPTION OF THE SECURED ASSETS ****
Flat No.604, 6· floor, A wing, Building No.3, Society Known as Mahudi Darshan Co
Operative Housing Society Ltd., Dattani park, Village Poiser, Borivali East, Mumbai400066.
Date: 26.10.2023
Authorized Officer
Place: Mumbai
Bank of India, Wadala West Road, Branch

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate Santacruz East Branch, Ground Floor, Hotel Midland Premises, Jawaharlal Nehru Road, Santacruz East, Mumbai- 400 055. **TeL**: +91 22 -2612 2770; 2912 7042; 2619 1793. **Email**: cb0111@canarabank.com

DEMAND NOTICE SECTION 13(2)

Mrs. Shreeti Amit Harmalkar (Borrower)
12, Amartara CHS, 2nd Floor, Carter Road No. 05, Borivali East, Mumbai MH- 400666.
Mrs. Shreeti Amit Harmalkar (Mortgagor)

Sub: Demand Notice Under Section 13(2) of The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act 2002. That Smt. Shreeti Amit Harmalkar has availed the following loans/credit

facilities from our Canara Bank Santacruz East Branch from time to time Limit Loan Amount Liability as on Bate of Interest

Limit		Loan Amount	29.09.2023	Rate of interest			
Fund	1	Rs. 27,00,000/-	Rs. 32,28,389.70/-	10.25%			
Based	2	Rs. 1,00,000/-	Rs. 1,32,443.62/-	14.25%			
The above said loan/credit facilities are duly secured by way of mortgage of the assets more Specifically described in the schedule bereunder by virtue of the							

relevant documents executed by you in our favour. Since you had failed to discharge your liabilities as per the terms and conditions stipulated, the bank has classified the debt as NPA on 27.09.2023. Hence, we hereby issue this notice to you under section 13 (2) of the subject Act calling upon you to discharge the entire liability of Rs. 33,60,833.32/- with accrued and up to date interest and other expenses, within sixty days from the date of the notice, failing which we shall exercise all or any of the rights under Section 13(4) of the subject Act. Further, you are hereby restrained from dealing with any of the secured assets mentioned in the schedule in any manner whatsoever, without our prio

consent. This is without prejudice to any other rights available to us under the subject Act and/or any other law in force.

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESIAct, in respect of time available, to redeem the secured assets.

The demand notice had also been issued to you by Registered Post Ack due to your last known address available in the Branch record.

SCHEDULE The specific details of the assets Mortgaged/Hypothecated are enumerated

Mortgaged/ Hypothecated Detailed Description to be given Residential Premises bearing Flat No. 504 admeasuring 24.492 Sq. Mtrs. Carpet Area on 5th Floor in Building known as "Ryyan View" constructed on a land bearing Plot No. 25 at Village Nawade, Taluka Panvel, District Raigad. bounded as follows: Mortgage of residential Flat On or towards North: By Plot No.43 On or towards South: By 15 mtrs. Wide Road On or towards East: By 15 mtrs. Wide Road On or towards West: By Plot No. 26.

Date: 27.10.2023

Authorized Officer/ Divisional Manage

Sd/-

District Deputy Registrar,

Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

बैंक ऑफ़ इंडिया Bank of India

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the authorized officer of the Bank of India, Pen Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 15-05-2023 calling upon the borrowers

Mr. Sushil Sudhir Karkhanis and Mrs. Prema Sudhir Karkhanis to repay the
amount mentioned in the notice being Rs.19,53,353.39/- (in words Nineteen lakhs

Fifty three thousand Three Hundred Fifty Three & Thirty Nine paisa) + Interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 21st day of October of the year 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Pen Branch for an amount Rs.19,53,353.39'- (in words Nineteen lakhs Fifty three thousand Three Hundred Fifty Three & Thirty Nine paisa) and

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

Details: All that part and parcel of the property consisting of a. Flat No. 204 on 2nd Floor, A Wing, admeasuring 610 Sq. Ft in the building named Arin Residency situated in Prabhu Ali, Pen at CTS no 1090, A/2, 1091 to 1096 Pen Taluka Pen Dist. Raigad, 402107.

Bounded:

On the North by : - Residential Building On the South by : - Private Property On the East by : - Gulmohar Complex On the West by : - Prabhu Ali Road

and determined in your absence. Given under the hand and seal of this Commissio on this 25th day of September, 2023

By Order of the Commission ASST. REGISTRAR-CUM-ASSTADMN. OFFICER
K.S.C.D.R.C, BANGALORE: 560001

Date: 27/10/2023

Authorized Officer (Bank Of India

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3298/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice Application No. 135 of 2023

Versova Jupiter Co-Operative Housing Society Ltd., 4th Cross Road, Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai - 400053. ... Applicant Versus. 1) M/s. Hiranandani Builders, A Partnership firm, the Developer 514, Dalamal Tower, Nariman Point, Mumbai - 400021. 2) M/s. Oshiwara Land Development Company Pvt. Ltd., A Company Land Owners, 71/73, 2nd floor, Botawala Building, Bombay Samachar Marg, Mumbai - 400001. 3) Shri. Surendra Hiranandani, Chief Promoters of Shri Swami Samartha Prasanna CHS Ltd. 514, Dalamal Tower, Nariman Point, Mumbai - 400021. 4) M/s. Samarth Development Corporation, the Firm, 11-A, Suyash, Near Amar Hind Mandal, Gokhale Road, (North), Dadar Mumbai - 400028. Dadar, Mumbai - 400028.**Opponents** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral Deemed conveyance of land admeasuring 2248.20 sq. mtrs. bearing Plot No. 70, CTS no. 1/85, Survey no. 41 (part), Village - Oshiwara, Taluka Andheri, Mumbai District situated at 4th Cross Road, Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai - 400053 in favour of the applicant society. The hearing is fixed on dt. 07.11.2023 at 3.00 p.m.

The hearing is fixed on 07/11/2023 at 3.00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Ominateral Conveyance land for piot of land along with building increon known as New Park Avenue" constructed on All those piece or parcel of lands or ground with structure admeasuring 4903.40 Sq. mtrs. out of 10292.40 sq. mtrs. (i.e. Proportionate Rights in Balance Plot area) from land bearing CTS No. 876/A, 876/B, 877/A, 877/B, 878 & 880 also FSI advantage of Road Setback admeasuring 818.42 sq. mtrs. and also Proportionate Rights admeasuring 612.74 sq. mtrs. in 15% RG Area situated at M.G. Road, Dhanukar Wadi, Kandivali (W), Mumbai - 400067 of Village Kandivali, Taluka Borivali, Mumbai Suburban District (hereinafter referred to as "the said property") in favor of the Applicant Society. Sd/-The hearing in the above case has been fixed on 16/11/2023 at 02:00 p.m. (Rajendra Veer)

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3297/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

> Public Notice Application No. 18 of 2018

New Jyoti Co-op. Hsg. Soc. Ltd., CTS No. 3568, Shri Chhatrapati Shivaji Maharaj Road, Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055. Applicant Versus (1) M/s. Parekh and Shah Developers, 109, Parimal, R.B. Mehta Road, Ghatkopar (East), Mumbai - 400077. (2) Dr. P.N.S. Mani alias Dr. P.N. Subramaniam (Since deceased) Through legal heirs (a) Mrs. Shanti Rajamani, Flat no. 903, 9th floor, Plot No. 321-D, Signature Diva Niketan, Dr. Babasaheb Ambedkar Road, Matunga East, Mumbai - 400019. (b) Mrs. Vijaya Rajan, Flat No. 8, 2nd floor, Pankaj CHS Ltd, Jawaharlal Nehru Road, Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai -400055. ...**Opponents** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly Description of the Property. :-

Claimed Area

Unilateral Deemed conveyance of land bearing-Survey no.378, Hissa no. B/1 admeasuring 447.1/4 sq. yards and Survey no. 370, Hissa no. 3(part) admeasuring area 44 sq. yards in CTS no. 3568 in total admeasuring 440.2 sq. mtrs. Village - Kole-kalyan, Taluka Andheri in the Registration District and Sub district of Mumbai City and Mumbai Suburban in favour of

the applicant society.

Sd/-(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/2943/2023 Date: 26/10/2023

construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 253 of 2023

New Park Avenue Co-Op. Housing Society Ltd., M. G. Road, Dhanukar Wadi, Kandival (W), Mumbai - 400067, Applicant, Versus, 1. M/S. Parekh Builders & Developers (P) Ltd.

2, Ramdev Apartment, Dr. Dalvi Road, Kandivali (W), Mumbai - 400067, 2. Prabhakar Ganpat Mhatre, 3. Kamlakar Ganpat Mhatre, 4. Nalini Vithoba Mhatre, 5. Rajaram Ganpat Mhatre, 6. Shrikrishna Ganpat Mhatre, 7. Maltibai Madhavrao Desai & 8. Dhanabai Pandurang Sane,

Ganga Niwas, M. G. Road, Kandivali (W), Mumbai - 400067.....Opponents, and those, whose

interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection

Claimed Area

Unilateral Conveyance land for plot of land along with building thereon known as "New Park

u/s <u>11</u> of Manarashtra Ownership Flats (Regul

in this regard and further action will be taken accordingly.

(SEAL

Description of the Property :-

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3288/2023 Date: - 26/10/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

> Public Notice Application No. 136 of 2023

Mini Diamond Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 47, Hindu Friends Society, Natwar Nagar Road No. 2, Jogeshwari (East), Mumbai- 400 060.Applicant/s Versus 1) M/s Diamond Builders, (Proprietor- Kabha Builders Pvt Ltd., 8, Jain Chambers. S.V. Road, Bandra (West), Mumbai- 400 050. 2) Mr. Ramnik Bhojraj Gala, Gala House (Rambha Niwas), Plot No. 47, Hindu Friends Society, Natwar Nagar Road No. 1, Jogeshwari (East), Mumbai - 400 060.Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the yeary emptioned above. Failure in submit any submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit an say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property, :-

Claimed Area

Certificate of entitlement Unilateral Conveyance of the said plot of land bearing Plot No. 47, admeasuring 500 sq yards equivalent to 418.06 sq. mtrs or thereabouts, assessed by the Assessor and Collector of Muncipal Rates and Taxes under "K-East" Ward together with the structures, hereditaments and the premises standing thereon viz Mini Diamond Co-Operative Housing Society Limited bearing CTS No. 62 of Village- Ismalia, Taluka-Andheri, situate at Hindu Friends Society, Natwar Nagar Road No. 2, Jogeshwari (East), Mumbai- 400 060 in favor of the Applicant Society 060 in favor of the Applicant Society.

The hearing is fixed on 20/11/2023 at 3.00 p.m.



(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

d Office: 5-Kumud Apartment Co.Op. Hsg. Soc. Ltd., Karnik Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane-421301 Corporate Office: Empire House, 3° Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001 Tel. No.: (022) 2207 8382 CIN No.: L99999MH1942PLC003556 UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023 (Rs. in Tho

ı		STANDALONE			
Sr.	Particulars	Quarte	Half Year Ended		
No.		30th Sept., 2023	30th June, 2023	30th Sept., 2023	
		Un-audited	Un-audited	Un-audited	
1.	Total Income from Operations	4,599	4,294	8,892	
2.	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	4,394	3,763	8,156	
3.	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax (after Extra-ordinary Items)	4,394	3,763	8,156	
4.	Equity Share Capital	15,000	15,000	15,000	
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown Balance Sheet of Previous Accounting Year)	1,09,177	1,04,783	1,09,177	
6.	Earnings per Share (before Extra-Ordinary Items) (of Rs/- each) a) Basic b) Diluted	2.93 2.93	2.51 2.51	5.44 5.44	
7.	Earnings per Share (after Extra-Ordinary Items) (of Rs /- each) a) Basic b) Diluted	2.93	2.51 2.51	5.44 5.44	

1. The above is an extract of detailed format of the Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2023 filed with the Bombay Stock Exchange (BSE) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Un-Audited Financial Results are available on the website of the Company and BSE.

2 The Company is red they in a pay Subsider Company (Associate Company).

website of the Company and BSE.

2. The Company is not having any Subsidary Company/Associate Company. These are Standalone Results as intimated to BSE.

BY ORDER OF THE BOARD

FOR CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

Ed.

(DIN: 03063364)

Seal

Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

The hearing is fixed on 06/11/2023 at 3.00 p.m.

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस श्री मानकामेश्वर शेजार समिती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) न.भू.क्र १६३(पैकी) आकुर्ली रोड,गंगा बावडी मार्ग हनुमान नगर,आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व मुंबई - ४००१०१. या संस्थेच्या सभासदोंन कळविण्यात येते की, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक, ०५/११/२०२३ रोजी सकाळी ठीक ११.००वा. स्वयंभू शंकर मंदिर, हनुमान नगर रिक्षा स्टॅंड जवळ कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ येथे घेण्यात येणार आहे. सदर वेळी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे ही नम्र विनंती,

स्थळः मुंबई दिनांकः २८/१०/२३ ९०२९२०३०८५ श्री मानकामेश्वर रोजार समिती एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की माझे अशील १) श्री. चंपकलाल चंदुलाल शाह २) श्री. राहल चंपकलाल शाह व ३) श्रीमर्त अपेक्षा राहुल शाह यांनी खालील अनुसुचीत नमुद केलेली मालमत्ता विद्यमान मालक श्री. केतन जयंतीलाल पारेख व श्रीमती मोना केतन पारेख यांच्याकडून खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाच कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून **१**४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारव असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासन मक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसचीत ालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशीर व्यवहार सुरू कस्तील

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.बी-१००५, क्षेत्रफळ ६६३ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १०वा मजला, वृंदावन वाटिका को-ऑपरेटिक् हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, जमनादार अदुकिया रोड, भानु पार्क समोर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, जमीन सीटीएस क्र ५८(भाग), महसूल गाव मालाड (उत्तर), तालुक बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जमिनीचे

आज दिनांकीत २७.१०.२०२३

जाहीर सचना

सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की

मुळत: स्वर्गीय हसमतुङ्काह एस. खान च स्वर्गीय शमशाद एच. खान व श्री. मोहद सैफ एच. खान हे प्लॉट क्र.३०२-ए, ३रा मजला, श्री स्वामी समर्थ प्रसन्न

ओशिक्स (ईस्ट) युनिट नं.१० कोहोसोलि., सिल्क्स आर्च, ए किंग, ओशिक्स, मिछत नगर, अधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ या जागेचे कायदेशीर सह-मालक आहेत तसेच

त्यांच्या नावे अनुक्रमांक ८६ ते ९० अंतर्गत भागप्रमाणक क्र.१८ आहे, जे त्यांनी विकासक मे. गोरकाप प्रॉपर्टीज

ऑण्ड इन्ट्रहेस्टमेंटस प्रा.लि. यांच्याकडन दिनांक

१८.०६.२००३ रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-४, ०४२६१/२००३ नुसार नोंद दिनांक १८.०६.२००३ रोजीचे

कारनामानुसार संयुक्तपणे खरेदी केले होते. सदर स्वर्गीय समतुह्वाह एस. खान यांचे ३०.०३.२०२१ व स्वर्गीय

ामशाद एच. खान यांचे ३१.०७.२०२१ रोजी मुंबई ये

निधन झाले, त्यांच्या परचात माझे अशील अर्थात श्री

गोहम्मद सैफ एच. खान, त्यांचा मुलगा हे एकमेर

कायदेशीर वारसदार असून एकमेव मालक म्हणून सदर फ्लॅटबाबत अविभाजीत शेअर्सचे वापर, अधिकार ग्राह

आहेत आणि स्वर्गीय हसमतुह्रा एस. खान आणि

स्वर्गीय शमशाद एच, खान यांचे निधनानंतर माडे

कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण

पात कोणताही अधिकार किंवा शेअर्सचा दाव

मसल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांस

सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत

यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे

ठिकाण: मुंबई दिनांक: २८.१०.२०२३

गर्यालयः १२९, ए-विंग, आपली एकसा कोहीसोलि लिला हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका

मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१.

रमेश चंद्रा तिवार्र

(वकील उच्च न्या

कर्ज, मालकी हक, अधिभार, वारसाहरूक इत्यार्ट

अशील श्री. मोहम्मद सैफ एच. खान यांच्याकडे एक मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर व वहिवाट आहे.

सही / आर. जे. चोथानी (वकील) डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

NBC

TENDER NOTICE

Tenders are invited for the Proposed External Repairs & Painting Works for St. Joseph High School, David Baretto road, Wadala (W), Mumbai - 31. from the reputed contractors having similar experience of works.

Tenders will be available between 28/10/2023 to 03/11/2023 from the office of the consultant (during office hrs. 10 am to 5 pm). Last date of submission is 03/11/2023 in the office of the Consultant. Cost of tender Rs. 3,500/- in cash nonrefundable. EMD is Rs. 25,000/. Owner reserves right to reject any or all tenders without assigning any reasons thereof.

RATHOD HARISH K. Consulting Structural Engineer B/ 108, Raj Sunderam, Shiv Vallabh Rd., Ashokvan, Dahisar (E). Tel: 85913 37521

जाहीर सूचना

स्वर्गीय लिलाराम जेठानंद मानुजा हे ठाकुरधाम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ताः जमीन प्लॉट क्र.३०३-३०४, आशा पेट्रोर पंपा समोर, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम मुंबई-४०००७० या सोसायटीचे सदस्य आहे आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.२३ चे धारक असून, यांचे दिनांक ०७.०८.२०२३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. सोसायटी याव्हारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधा हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य टावेटारी आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षे असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ (चौदा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल, मळकतीमधील मयत सभासदाच्या शेञ्जर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील रोअर्स व हेतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधी देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ मसेल. जर सोसायटीच्या भाडवल/मिळकतीमधीर मयत सभासदाच्या शेअर्सव हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य गोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्द गकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटी सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० ते दु.२.०० पर्यंत उपलब्ध आहेत

ठाकुरधारम को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.च्या वतीने व करित सही/-मा. संचिव

Particulars

Net profit / (Loss) from ordinary activities after tax

Reserves (excluding Revaluation Reserve as shown

Earning per Share (before extraordinary items)

Earning per Share (after extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax

in the Balance Sheet of previous Year

of Rs.10/- each, not annualised)

of Rs.10/- each, not annualised)

(after Extraordinary items)

Equity Share Capital

Basic

Diluted

Diluted

PLACE: - MUMBA

नवी मुंबई क्षेत्रिय कार्यालय: सिडको जुने ग्रशासक इमारत, पी-१७, सेक्टर-१,

ई-मेल: zmnvm@mahabank.co.in, दुर::०२२-२०८७८७५१/५२

वाशी. नवी मंबई-४००७०३

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) च्याअथीं, खालील स्याक्षरीकर्ता है सिक्युरीटायझेमन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्वियल ॲसेटस् ॲन्ड एनकोसीनेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनकोसेमेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहयाचिता कराम १३(१२) अन्ययं असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यानीसद् कायद्याच्या कराम १३(२) अन्ययं ११.०२.२०२२ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार १ थी. दादाराव कोंद्राजी कोळसकर (कर्वदार) आणि २) श्रीमती अर्चना दादाराव कोळसकर (सह-कर्वदार) यांना सद अतः, पुरस्ति बाह्य सामाज्यस्य (१००० नामाज्यः) आतः १९ अन्यस्य विकास विकास विकास विकास सम्बन्धः । सामाज्यस्य साम सूचना प्राप्त गाविषासून ६० विस्ताच्या आतं देव राक्रम रू. १९,०५,८५७,५४ अधिक अनुसूची मालमत्त्र्या तागाः समोर १९.०२.२०२२ पासून लागू च्याज आणि प्रासंगिक खर्च, गुरूक, अधिभार इत्यादी बमा करण्यास सांगच्यात आरं

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रुक्क भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकरवाँनी खाली नमुट केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २०० च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नर आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे वर नमद केलेली रक्षम जम

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात् येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कल

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लंट क्र.२०२, प्लॉट क्र.०१, सर्व्हे क्र.२०, हिस्सा क्र.३बी, गाव मुद्रे बुद्रुक, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, क्षेत्रफळ ४८९ ची.फु.

ABC GAS (International) Limited

CIN NO.L27100MH1980PLC022118

Regd. Off.: 1, Mahesh Villa, Worli, Mumbai - 400018, Tel : 24938697/24935508

Fax:00-91-22-24937758 Email ID: cs@abegas.co.in Web: www.abcgas.co.in

Quarter Ended

(Unaudited)

30.09.2023

(13.83)

(13.83)

198.00

(0.70)

(0.70)

(0.70)

The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Yearly ended 30.09.2023 filed with the stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclo-

sure Requirements) Regulation 2015. The full formats of the Financial Result for the Quarter and Half Year ended

30.09.2023 is available on the Stock Exchange websites :-www.bseindia.com and on the Company 's website

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

CHANGE OF NAME

of Darbara Singh Hira Singh Mangat state hat My father's correct name is Darbara Singh, son of Hira Singh but the same i wrongly spelt as Dalbara Singh in 7x12 extract (Fard). Copy of Pan card reflects the correct name. Dalbara Singh s/o Hira Singl and Darbara Singh s/o Hira Singh is the ame person. Dalbara Singh may be read as Darbara Singh.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at large that my clients the owners of he said land investigating the title of the and more particularly described in the Schedule hereunder written from Sam Framroze Irani, Legal heirs of Late Gillan Pramroze Irani, Legal heirs of Late Vistasp Frarnroze Irani, Zal Khodabux Irani, Mrs. Sanober Dlicngcl alias Sanober Iran and, Legal heirs of Late Mrs.Annail Annascnsl alias Armiti Kaikhusroo Irani, who represent that the said lands are free from any encumbrances and that they have a clean, clear and marketable title to the same. Accordingly, this Public Notice is given in order to verify the marketability of title of the said land.

We therefore hereby call upon the Public at large, that if any person/s has/ have any right, title, interest, claim/s by way of sale, mortgage (equitable or otherwise), lease, charge, lien, gift, easement, exchange, attachment, agr-eement, maintenance, family arrangement, succession or any decree, order or award passed by any Court of Law or otherwise howsoever in respect of the said land or part thereof, the same should be communicated to the under signed, at my office address at 6A, 6B, Old Oriental Building, 2nd Floor, N. M Road, Fort, Mumbai 400 001 (Mobile 7303780507, 9821234149), along with the necessary documentary proof thereof, within 15 (Fifteen) days from the publication of this notice

SCHEDULE OF THE SAID LAND Land bearing Cadastral Survey No. 202 of Tardeo division, Laughton S. No. 1/ 6949 and 2/6949 area admeasuring 2694 Sq. mtrs. with structures standing thereon, along with all the rights of easement appurtenant thereto, situated at Banerjee Compound, Mohd. Tahir Ansari Road (Arab Lane), Mumbai 400008, within the Sub Registration District and District: Mumbai and within the limits of Greate Mumbai Municipal Corporation, which s bounded as under: On or towards East : CTS No. 208 (Takiwala Compound) On or towards South: CTS No.202(Pt.) (National Ice Factory) On or towards West: MT Ansari Marg (Arab Lane) On or towards North: CTS No. 201(Sonawala Building).

PRIYATOSH R. TIWARI (ADVOCATE HIGH COURT)

(Rs.in Lakhs, except per equity share data

(Unaudited)

30.09.2023

(22.47)

(22.47)

198.00

(1.13)

(1.13)

(1.13)

For on behalf of the Board of Director

of ABC Gas (International) Ltd.

Whole Time Director (DIN-01650221)

Half Year Ended Quarter Ended

(Unaudited)

30.09.2022

285.85

285.85

198.00

14.44

14.44

14.44

सूचना मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयात सामान्य मूळ नागरी अधिकार क्षेत्र

जलाराम आशिष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

विरुद्ध सक्षम अधिकारी आणि इतर

१. मेसर्स श्री. आशिष

प्रतिवादी क्र. ३ हमाम रोड, बॉम्बे म्युच्युअल चेंबर्स, पहिला मजला, फोर्ट, मुंबई - ४०००२३ २. मेसर्स. गुरुकृपा

प्रतिसादक क्र.४ केवाला इमारत, महात्मा गांधी रोड,

मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८० न्याअर्थी वरील नाव असलेल्या याचिकाकर्त्याने जलाराम आशिष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेडने खालील सवलतींकरिता माननीय मुंबई उच्च यायालयात रिटयाचिका क्र. ३१३४/२०२^२ ही रिट याचिका दाखल केली आहे:

अ. असे की . दि.७ ऑक्टोबर २०१५ (प्रदर्शन अं आणि ज्यावर प्रश्न उपस्थित केला गेला आहे अश आदेशाची संबंधित नोंदी आणि कार्यवाहीसाठी प्रमाणित स्वरूपातील रिट ऑफ सर्टिओरारी किंवा इत कोणतेही योग्य रिट, आदेश किंवा निर्देश जारी करण्यास या प्रान्तीय न्यायालयाला आनंद होईल आणि त्यार्च वैधता, कायदेशीरता आणि औचित्य तपासल्यानंत दि.७ ऑक्टोबर २०१५ रोजीचा अस्पष्ट आदेश र केला जाईल आणि/किंवा बाजूला ठेवला जाईल (अ प्रदर्शित करा) ज्या प्रमाणात तो संबंधित विषय मालमत्तेचे डीम्ड कन्व्हेयन्स मिळविण्यासाठी याचिकाकर्त्याचा अर्ज मंजूर करण्यास नकार देतो. २,५०० चौरस मीटर क्षेत्रफळ आणि परिणार्म याचिकाकर्त्याच्या अर्जाला संपूर्णपणे परवानगी देणे ब. असे की. प्रतिवादी क्र. २ ते ४ ची रिटयाचिकेर्च सनावणी आणि अंतिम निपटारा प्रलंबित राहिल्यास . यांचे नोकर, एजंट आणि/किंवा अधिकारी यांना य माननीय न्यायालयाच्या मनाई आदेशाद्वारे कोणत्यार्ह प्रकारे विकी परकीय विषय मालमनेचे २ ५०० चौरस मीटर क्षेत्रफळ हस्तांतरित करणे किंवा विषय मालमत्तेच्या २,५०० चौरस मीटर क्षेत्राची विकास क्षमता वापरणे किंवा त्याचा कोणताही भाग घेणे किंव

त्यासंदर्भात इतर कोणतीही पावले उचलणे: क. वरील प्रार्थना खंड (ब) नुसार जाहिरात अंतरिम/

अंतरिम आरामाकरिता; ड. खर्चाकरिता; आणि

पुढील आणि इतर सवलतींसाठी हे माननीय यायालय खटल्यातील तथ्ये आणि परिस्थितीत योग

याद्वारे तुम्ही माननीय न्यायालयात वरील प्रकरण वैयक्तिकरित्या किंवा वकालतनामाद्वारे हजर राह आवश्यक आहे कारण रिट याचिका त्यांच्या लॉर्डशिप समोर माननीय श्रीमान न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव

यांच्यासमक्ष दि.३ नोव्हेंबर २०२३ रोजी सुनावणीकरिता सूचीबद्ध केली जाईल. माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नियुक्तीनुसार : नोव्हेंबर २०२३ रोजी स.१०:३० वा. माननीय श्री यायमूर्ती मिलिंद एन. जाधव किंवा इतर कोणत्यार्ह ऱ्यायाधीशांसमक्ष हजर राहण्यासाठी तुम्हाला याद्वां सूचना देण्यात येत आहे किंवा त्यानंतर लवकरच एकतर व्यक्तीशः किंवा तुमच्याद्वारे वकिलाने रितसर निर्देश दिलेला असेल आणि रिट याचिकेशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असेल किंवा सर्व प्रश्नांची

संदर्भात माननीय न्यायालयाकडून निर्देश दिले जातील आणि योग्य आदेश दिले जातील पुढील सूचना घ्या की तुम्ही तुमची हजेरी वैयक्तिकरित्य किंवा वर नमद केल्याप्रमाणे वकलतनामाद्वारे दाखल क्रण्यात अयशस्वी झाल्यास रिटयाचिका अपरिचित म्हणून ठरवली जाईल आणि तुमच्या विरुद्ध आदेश

पारित करण्यास तुम्ही जबाबदार असाल.

उत्तरे देण्यास सक्षम असा कोणीतरी सोबत असेल आणि

लक्षात घ्या की पक्षकारांची सुनावणी झाल्यानंतर उल्लेख

केलेल्या आदल्या दिवशी वरील रिट याचिकेच्य

मेसर्स कांगा आणि कंपनी सही/-भागीदार (श्री, पनित एस, दामोदर) याचिकाकर्त्यांचे विकल रेडीमनी मॅन्शन ४३. वीर नरिमन रोड फोर्ट. मंबई - ४००००१ दरध्वनी क्रमांक: ६६२३०००० ईमेल: mail@kangacompany.com

रिट याचिका क्र.३१३४/२०२२ . याचिकाकर्ता ... प्रतिवादी

एसपीएस फिनक्वेस्टलिमिटेड आर-५१४, ५वा मजला रोतुंदा इमासा, बी.एस.मार्ग, फोर्ट, मुंबई-४००८ द्र.:०२२-२२७२२४८८, सीआवएन: एल६७१२०ग्रमएच१९७६पीणवसी०१८

विचारात घेणे व मान्यते देणे याकरिता संचालक मंडळाची सभा सोमवार, ०६ नोव्हेंबर, २०२३ या ऐवर्ज शुक्रवार, ०३ नोव्हेंबर, २०२३ रोजी (अगोवर)विशार आहे. संपूर्ण तपशिल कंपनीचे शेअर जेथे सुचिवद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) व

सेवी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्ट्स) रेग्यलेशन्स २०१५ नसार येथे सचना देण्यात येर

आहे की, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थ वर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेडकरित (गिरीष तलसीराम जाज) व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१०८६२० जोडपत्र: वरीलप्रमाणे

ठिकाण: मुंबई

विनांक: २७.१०.२०२३

HDB FINANCIAL SERVICES

नोंदणीकृत कार्यालयः राधिका, २रा मजला, लॉ गार्डन रोड, नवरंगपूरा, अहमदाबाद, गुजरात–३८०००९. **क्षेत्रिय कार्यात्रयः** १ला मजला , विल्सन हाऊस , जुना नागरदास रोड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पु.), मुंबई–४०००६९ आणि महाराष्ट्रातील विविध शाखा.

कंपनीच्या (www.spsfinquest.co.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

वुम्ही, खाली नमूद केलेले कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांना तुमचे स्थावर मालमत्ता तारणदारे (प्रतिभूती) **एचडीबी फायनान्शियल सर्विसेस िरुमिटे ड**कडून कर्ज सुविधा उपलब्ध झालेली होती. तुम्ही तुमचे वित्तीय खाते नियमित केलेले नाही आणि पुनर्भारणा करण्यात कसूर केलेली आहे. तुम्ही कसूर केल्यानुसार तुमचे ऋण खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सदर रकमेचा भरणा करण्याकरिता प्रतिभूती संदर्भात निष्पादित प्रतिभूत व्याजासह सदर कर्ज उपलब्ध झाले होते. थकबाकी देयकाचे वसूलीकरिता **एचडीबीएफएस**कडे अधिकार आहेत, त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲंन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२)(कायदा) अन्वये **मागणी सूचना** वितरित केली. त्यातील घटक कायद्याच्या कलम १३(२) नुसार तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) नुसार प्रसिध्द करण्यात आलेले आहे आणि तुमच्या वर पर्यायी सेवा म्हणून बजावण्यात आली आहे. कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार, प्रतिभूती, थकबाकी देय, मागणी सूचना जी कलम १३(२) अन्वये पाठविली आहे आणि त्या अंतर्गत दावा असलेल्या रकमेचा तपशिल खालीलप्रमाणे

- १. १) कर्जदार आणि सह-कर्जदार आणि जामीनदार: १. पियुश एंटरप्रायजेस, २. वंदना पियुश पटेल, ३. पियुश भागुभाई पटेल, सर्वांचा पत्ताः- फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, ए-विंग, गोकुळ गाव कोहौसोलि, शांती पार्क मिरा रोड, सेंट झेवियर्स शाळे जवळ, मिरारोड, ठाणे-४०११०७, महाराष्ट्र. **२) कर्ज खाते** क्रमांक : ४३२०४३९, ३) कर्जाची रक्कम रू. मध्ये: रु. २१,६६,०७८/ - (रुपये एकवीस लाख सहासष्ट हजार अट्टयाहत्तर फक्त), कर्ज खाते क्रमांक ४३२०४३९ द्वारे, **४) प्रतिभूतीचे तपशीलवार वर्णनः** फ्लॅट क्रमांक २०२ (क्षेत्रफळ सुमारे ३७०. चौ.फूट कार्पेट क्षेत्र) एम विंग गोकुळ व्हिलेज को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या दुसऱ्या मजल्यावर शांती पार्क प्लॉट जिमन बेअरिंग सर्व्हे क्र. २२२(पी), २२३(पी) आणि ७२८(पी), मिरा रोड पूर्व जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमाः उत्तर : निवासी इमारत, दक्षिणः एल विंग, पूर्वः आरएनए ब्रॉडवे इमारत, पश्चिमः अंतर्गत रस्ता, **५) मागणी सूचना तारीखः** १८.१०.२०२३, **६) देय रकाम रू.मध्ये :** रु. २२,८५,५८०.५३/- (रु. बावीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे ऐंशी आणि पैसे त्रेपन्न फक्त दि.१७.१०.२०२३ पर्यंत आणि आनुषंगिक खर्च आणि शुल्क इत्यादींसह वास्तविक प्राप्ती होईपर्यंत भविष्यातील करार व्याज.
- २. १) कर्ज**दार आणि सह-कर्जदार आणि जामीनदार:** १. श्री शिवपूजन चना भंडार टूर्स अँड ट्रॅव्हल्स, एन३ कृष्णा शॉपिंग सेंटर, भरुचा रोड, दिहसर पूर्व मुंबई ४०००६८, महाराष्ट्र., २.अशोक मुन्नीराम गुप्ता, ३. रामसखी मुन्नीराम गुप्ता, ४. मुन्नीराम शिवपूजन गुप्ता, ५. धर्मेंद्र मुन्नीराम गुप्ता, ३-ए-२ पटेल कॉलनी एनएक्स ३ कोहौसोलि., लक्ष्मीबाई लाड मार्ग दहिसर पूर्व भरुचा क्रॉस रोड, रेल्वे स्टेशन जवळ, मुंबई, महाराष्ट्र- ४०००६८. ६. भोला एम गुप्ता, एस.क्रमांक २,३,४ आणि ६, पत्ता:- दुकान क्रमांक ३ तळमजला कृष्णा शॉपिंग सेंटर प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लिमिटेड पद्माकर जावळे रोड ऑफ भरुचा रोड ऑफ दहिसर रेल्वे स्टेशन समोर दहिसर (पू) मुंबई महाराष्ट्र-४०००६८. २) कर्ज खाते क्रमांक : ८०५१४७८. ३) कर्जाची रक्कम रू. मध्ये: रु. २६,७३,४२९/- (रुपये सन्वीस लाख व्याहत्तर हजार चारशे एकोणतीस फक्त) कर्ज खाते क्रमांक ८०५१४७८ द्वारे, **४) प्रतिभूतीचे तपशीलवार वर्णनः** दुकान क्रमांक ३ (क्षेत्रफळ सुमारे १६८ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र, १४० चौ. फूट कारपेट क्षेत्र) तळमजला कृष्णा शॉपिंग सेंटर परिसर को-ऑप सोसायटी लिमिटेड, पडवाकर जावळे रोड, भरुचा रोडच्या बाहेर र्वेहिसर रेल्वे स्टेशनसमोर, सीटीएस क्रमांक १००८ व १००५, गाव दहिसर पूर्व मुंबई ४०००६८ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर: २००८, ३.६५ केंद्र रुंद, दक्षिण: सुमारे १२ फूटरोड, पूर्व: सीटीएस क्रमांक १००६, पश्चिम: सीटीएस क्रमांक १००४, **५) मागणी सूचना दिनांक:** १४.१०.२०२३ ६) देय रक्कम रू.मध्ये : रु. २५,५१,८४२/- (रु. पंचवीस लाख एकावन्न हजार आठशे बेचाळीस फक्त) दि.१२.१०.२०२३ पर्यंत आणि आनुषंगिक खर्च आणि शुल्क इत्यादींसह वास्तविक प्राप्ती होईपर्यंत भविष्यातील करार व्याज.
- ... **१) कर्चदार आणि सह-कर्जदार आणि बामीनदार: १. एंजल डोसा सेंटर,** दुकान क्रमांक ८ तळमजला रुणवाल नगर इमारत क्रमांक ९ प्रताप सिनेमाजवळ ठाणे पश्चिम-४०००९९ महाराष्ट्र.**, तसेच :** दुकान क्रमांक ८ तळमजला रुणवल नगर इमारत क्रमांक १ प्रताप सिनेमाजवळ कोलबाड रोड विकास कॉम्प्लेक्स रोड ठाणे मुंबई-४०००९९ महाराष्ट्र., **२. विनोद एकनाथ मगर,** दुकान क्रमांक ८ तळमजला रुणवाल नगर इमारत क्रमांक ९ प्रताप सिनेमा ठाणे जवळ पश्चिम मुंबई महाराष्ट्र- ४०००९९. **तसेच**ः शेलार पाडा १२७/४८६ कोलबाड रोड हनुमान मंदिराच्या मागे ठाणे पश्चिम-४००६०१ ठाणे हो-४००६०१ महाराष्ट्र., ३. एकनाथ जयवंत मगर, दुकान क्रमांक ८ तळमजला रुणवाल नगर झारत क्रमांक ९ प्रताप सिनेमा ठाणे जवळ पश्चिम महाराष्ट्र- ४०००९९. **तसेच:** शेलार पाडा १२७/ ४८८ कोलबाड रोड हतमान मंदिराच्या मागे ठाणे पश्चिम-४००६०१ ठाणे हो-४००६०१ महाराष्ट्र., **४. मनीचा विनोद मगर**, शेलार पाडा १२७/४८६ कोळपाड रोड हनुमान मंदिरामार्गे ठाणे पश्चिम ठाणे हो-महाराष्ट्र- ४००६०१. **२) कर्ज खाते क्रमांक:** ८६१०२०१ आणि १४६९७०९५. **३) कर्जाची रक्रम रू. मध्ये**: रु. ६७.४२.५७८/- (रुपये सदसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे अझ्याहत्तर फक्त) कर्ज खाते क्रमांक ८६१०२०१ द्वारे आणि रु.३.२०.०००/- (रुपये तीन लाख वीस हजार फक्त) कर्ज खाते क्रमांक १४६९७०९५ द्वारे, **४) प्रतिभूतीचे तपशीलवार वर्णनः** दुकान क्र.९, क्षेत्रफळ सुमारे ३८७ चौ. फूट. (बिल्ट अप) प्रताप सिनेमाजवळ, कोलबाड रोड, ठाणे (प)- ४००६०१ (सर्वे क्र. ४४,४५,४७/५) येथे स्थित रुणवाल नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या इमारती क्रमांक ए-१ मध्ये तळमजल्यावर, झोन क्रमांक ५/१८-५ई गाव पाचपाखाडी. तालका व जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमाः उत्तरः इमारतक्रमांक अ२, दक्षिणः रुणवाल नगररोड, पूर्वः रुणवाल नगरटॉवर, पश्चिमः संकल्प हाइट्स, **५) मागणी स्चना दिनांकः** १८.१०.२०२३ ६) दे**य रक्कम रू.मध्ये :** रु. ७१,०१,९३२,४७ (रुपये एकाहत्तर लाख एक हजार नऊशे बत्तीस आणि पैसे सत्तेचाळीस फक्त) दि.१७,१०,२०२३ पर्यंत आणि आनुषंगिक खर्च आणि शुल्क इत्यादींसह वास्तविक प्राप्ती होईपर्यंत भविष्यातील करार व्याज.
- 🗴. १) कर्जदार आणि सह-कर्जदार आणि जामीनदार: १. चेतन वाडीलाल मेहता, ०३ प्लॉट क्र. ४२ रुपल बिल्डीग गरोडिया नगर, सती क्रपा शॉपिंग सेंटर नवळ, घाटकोपर पूर्व मुंबई-४०००७७. **तसेच**ः फ्लॅट क्रमांक १७४ वा मजला ए विंग गुरु दर्शन शी गुरु रूप कोहौसोलि, प्लॉट क्रमांक ४३ गरोडिया नगर बॅरिस्टर नाथ रोड घाटकोपर पूर्व मुंबई ४०००७७. **२. भाविता चेतन मेहता,** ३ प्लॉट क्र. ४२ रूपल बिल्डींग गरोडिया नगर, सती कृपा शॉपिंग सेंटर जवळ, घाटकोपर पूर्व मुंबई-४०००७७, **तसेच ः** फ्लॅट क्रमांक १७ ४था मजला ए विंग गुरु दर्शन शी गुरु रूप कोहौसोलि प्लॉट क्रमांक ४३ गरोडिया नगर बॅरिस्टर नाथ रोड घाटकोपर पूर्व मुंबई ४०००७७. **२) कर्न खाते क्रमांक :** ११४७६३९. **३) कर्नाची रक्कम रू. मध्ये:** रु. ३१,३१,७७५.०० (रुपये एकतीस लाख एकतीस हजार सातशे -च्याहत्तर फक्त) कर्ज खाते क्रमांक ११४७६३९ द्वारे, **४) प्रतिभूतीचे तपशीलवार वर्णनः** फ्लॅट क्र.१७ (५४० चौ. फूट. क्षेत्रफळ), चौथा मजला, ए विंग, शीगुरू रूप कोहौसोलि चे गुरु दर्शन, प्लॉट क्रमांक ४३, गरोडिया नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई -४०००७७ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा उत्तर : रूप बिल्डिंग, दक्षिण: अंतर्गत रस्ता, पूर्व: इतर निवासी इमारत, पश्चिम: बरिस्टर नाथ रोड, **५) मागणी सूचना तारीख:** १८.१०.२०२३**, ६) देय रका**म 🖚.मध्ये : रु. १६,७४,९२२.८१ (रुपये सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे बावीस आणि पैसे एक्याऐंशी फक्त) दि.१७.१०.२०२३ पर्यंत आणि आनुषंगिक खर्च आणि शुल्क इत्यादींसह वास्तविक वसूली होईपर्यंत भविष्यातील करार व्याज.
- ¶. तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेपासून ६० दिवसात वर नमूद संपूर्ण रक्कम तसेच पुढील व्याज जमा करावे अन्यथा खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे नमुद प्रतिभूतींवर कायद्यान्वये आवश्यक ती कारवाई करतील. कृपया नोंद असावी की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या अनुमतीशिवाय वर संदर्भीत प्रतिभूतीची विक्री किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. २ नारणकर्त्यांना एंचडीबीएफएसच्या परवानगीशिवाय विक्री, भाडेपद्य, लिव्ह ॲप्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूती हस्तांतरण करण्यापासूर रोखण्यात येत आहे. ३. कोणतेही प्रश्न किंवा तजवीजीसाठी कृपया संपर्कः श्री. **अजय मोरे, भ्रमणघ्वनी क्र.:०९८२०५२१७२७ किंवा प्राधिकृत अधिकारी** तेजस्विनी विजय हर्षा. भ्रमणद्वनी क्र.:**९६१९७०९१०९** एचडीबी फायनान्शियल सर्विसेस.

ठिकाण : मुंबई दिनांक : २८.१०.२०२३ एचडीबीएफएसकरिता (अधिकृत स्वाश्वरीकर्ता)

()

साधना नायट्रो केम लिमिटेड

(सीआयएन: एल २४११० एमएच १९७३ पीएलसी० १६६९८) नोंदणीकृत कार्यालय: हिरा नाग, १ला मजला, कस्तुरना चौक (सी.पी.टैंक), मुंनई-४००००४. दूर.:०२२-२३८६५६२९, फॅक्स: १२२-२३८८७२३५, ई-मेल: sadhananitro@sncl.com, वेबसाईट: www.sncl.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)

एकमव					
	संपलेली	तिमाही	संपलेली सहामाही		संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२३ (अलेखा- परिक्षित)	३०.०९.२२ (अलेखा- परिक्षित)	३०.०९.२३ (अलेखा- परिक्षित)	३०.०९.२२ (अलेखा- परिक्षित)	३१.०३.२३ (लेखा- परिक्षित)
अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४१४९	४१०९	८५३४	६६५७	१४७५७
कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बानपूर्व)	४५६	२२६	६१८	२६६	৬০६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण नाननंतर)	४५६	२२६	६१८	२६६	७०६
करानंतर कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंबा विशेष साधारण नाननंतर)	२९१	१२७	४१३	१७0	४५९
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	\$0\$	१६८	४२७	१८५	४९३
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)	२४७१	२४७१	२४७१	२४७१	२४७१
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)					
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती) मूळ व सौमिकृत:	0.83	0.04	০.१७	0.09	0.88
टीप: [°] प्रती समभाग दर्शनी मुल्य रु.१/ - प्रत्येकी				(रु.लाखात)
		एकत्रित			
	मंगलेली	मंगलेली विष्णती मंगलेली मनापारी			संग्रह्मेले सर्प

3				,	,	
		एकत्रित				
	संपलेली तिमाही		संपलेली सहामाही		संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२३ (अलेखा- परिक्षित)	३०.०९.२२ (अलेखा- परिक्षित)	३०.०९.२३ (अलेखा- परिक्षित)	३०.०९.२२ (अलेखा- परिक्षित)	३१.०३.२३ (लेखा – परिक्षित)	
अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४२००	३६८९	८२१४	६५६०	१४५१३	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण नानपूर्व)	४२१	૬૨	४६८	१६१	બદ્દબ	
करपूर्व कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण नाननंतर)	४२१	६२	४६८	१६१	બદ્દબ	
करानंतर कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण नाननंतर)	२५७	(99)	२६३	દ્દપ	३१७	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२७०	٧	२७८	৬९	३५२	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)	२४७१	२४७१	२४७१	२४७१	२४७१	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)						
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती) मुळ व सौमिकत:	0.20	(0.03)	0.22	€0.0	0.23	

° दर्शनी मुल्याचे प्रती समभाग रु.१/- प्रती

- .. वरील अलेखापरिक्षित एकमेव/एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि कंपनी (भारतीय लेखाग्रमाण) अधिनियम, २०१५ (बेळोबेळी सुधारितग्रमाणे) चे नियम ३ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.
- सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव/एकत्रित वित्तीय निकर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. लेखापरिक्षकांचा पुनर्विलोकन अहवाल वरील निष्कर्षावर अफेरबदल मर्यादित पुनर्विलोकन दिले आहे.
- वरील निष्कर्षात साधना नायट्रो केम लिमिटेड (पालक कंपनी) आणि अनुकेम बी.व्ही.बी.ए., बेल्जीयम (पुर्णत: मालकीची उपकंपनी) यांच
- कंपनी/समूह मुख्यत: एका व्यवसायी विभागात अर्थात केमिकल उत्पादने, हेवी ऑर्गेनिक केमिकल्स व परफॉर्मन्स केमिकल या मध्ये कार्यरत अनुपात लहुत कुछता: एका ज्यानावाची विभागा जियार जानकार जायून, तथा जानकार वा प्रकारिक कार्यकार वा अन्य जायूर आहे. कंपनी/ममुह बायरलेस नेटबके उपकरणे व सेवा उत्पादनात कार्युत आहे. तथापि सदर विभागतील महसूल, नफा व एकूण मालमता हो एकत्रित महसूल, नफा व सर्व निष्कर्षयोग्य विभागावरील मालमत्ताचे एकत्रित १०% आहे जे इंडएएस १०८, कार्यचलीत विभागनुसा
- २५ जन. २०२३ रोजीच्या टपाल मतदानानुसार भागधारकांद्वारे दिलेल्या मान्यतेप्रमाणे कंपनीने ५ जुलै. २०२३ रोजी रु.१/- प्रत्येकीचे ९ (नऊ) विद्यमान सम्भागांकितता है, १/- प्रत्येकीचे २ (दोन) बोनस सम्भागांचे पात्र भागधारकांना है, १/- प्रत्येकीचे २,४९,१९,७१७ पुणेषणे भरणा केलेले बोनस सम्भागांचे वितरणास मान्यता दिली. तद्तुसार सदर एकमेव वित्तीय निष्कर्षात नमुद्रप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग हे इंडएएस-३३, उत्पन्न प्रतिभागनुसार मागील कालावधी/वर्षाकरिता तजवीज करण्यात येतील आणि प्रस्तुत केले जाईल
- २६ सप्टेंबर, २०२३ रोजी झालेल्या सभेत वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता रु.०.१५ प्रती समभाग (१५%) चा लाभांश संचालक मंडळाने शिफारस केला आहे जे कर कपाती व भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबून आहे.
- मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या वर्गिकरणाकरिता आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद करण्यात आले.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सक्सित नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com/www.nseindia.com आणि कंपनीच्या www.sncl.com वेबसाईटबर उपलब्ध आहे.

साधना नायदो केम लिमिटेडकरिता अभिषेक ए. झवेरी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००२७३०३०

दिनांक: २६ ऑक्टोबर, २०२३

केमो फार्मा लॅबोरेटरीज लिमिटेड

Rohith Satish Shorewal

मोंदुर्गोकृत कार्यालय : ५- कुमुद अपार्टमेंट को ऑप. ही. तो. लि., कॉर्णक रोड, चिकन घर, कल्याण, जिल्हा वाणे - ४२१३०१ कोर्पोरेट कार्यालय : फ़्पायर हाऊस, ३रा मजला, २१४, डॉ. डी. एम. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००२ सीआयएन मे.: 199999MH1942PLC003556 टेली. मे.: (०२२) २२०७ ८३८२ वेबसाइंट: www.thechemopharmalaboratoriesitd.com ई.मेल आपडी: chemopharmalab@gmail.cor ३० सप्टेंबर ,२०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीकरीता अलेखापरिक्षीत आर्थिक वित्तीय निष्कर्ष (ह. हजारात

		एकमेव					
अ.	तपशिल	संपलेली	संपलेली सहामाही				
勇.		३० सप्टेंबर, २०२३	३० जून, २०२३	३० सप्टेंबर, २०२३			
		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत			
₹.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न	४,५९९	8,298	८,८९२			
٦.	करानंतर, असाधारण बाबींमधुन निव्वळ नफा/(तोटा)	8,398	३,७६३	८,१५६			
'n.	करानंतर, असाधारण बाबींमधुन निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	8,398	३,७६३	८,१५६			
٧.	समभाग भांडवल	१५,०००	१५,०००	१५,०००			
ч.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात						
	दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	१,०९,१७७	६७७,४०,१	१,०९,१७७			
ξ.	प्रति भाग मिळकत (असाधारण बाबींपुर्वी) (प्रत्येकी रु /-)						
	अ. मुळ	२.९३	२.५१	५.४४			
	ब. मिश्रित	२.९३	२.५१	५.४४			
9.	प्रति भाग मिळकत (असाधारण बाबींनंतर) (प्रत्येकी रु/-)						
	अ. मुळ	2.93	२.५१	५.४४			
	ब. मिश्रित	२.९३	२.५१	५.४४			
	टिपा :						
१.3	१. उपरोक्त उतारा ह्य सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि इतर डिस्क्लोजर रिक्वयरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियम ३३ अन्वयं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर						

उत्तरका उत्तरि हा वर्षा (साहर-)कार्यान्तरस्य आण्ड इति हरकार्यान्तर रिचकरान्द्रण रिचकरान्त्र र एक्टियान्त्र र ए करण्यात्र आल्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी संतरक्यातिमाह आण्ड सहामाहीच्या अलेखापरीक्षित आर्थिक निककार्यंचे संपूर्ण प्रारूप कंपनी/स्टॉक एक्सचेंज वर उपलब्धआहेत.

. कंपनीकडे कोणतेही अनुदान कंपनी / सहकारी कंपनी नाही. बीएसईला सूचित केल्याप्रमाणे हे एकमेव निकाल आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार केमो फार्मा लॅबोरेटरीज लिमिटेड करीत अशोक सोमानी दिनांक : २७ ऑक्टोंबर, २०२३ (डिआयएन: ०३०६३३६४)

मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१,

१३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

ठिकाण : गाव मुद्रे बुद्रुक

legal_nvm@mahabank.co.in, शिवाजीनगर, पुणे-५ एक्स६४/सरफायसी/२०२३–२४ ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट ²00२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे ग्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २00२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनीसदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये १३.०६.२०२३ रोजी मागणी सूचना वितरीत केल होती आणि त्या सचनेनसार १) श्री. अमीरुढीन कमालढीन सिढीकी (कर्जदार) आणि २) श्रीमती समिन अमीरुद्दीन सिद्दीको (सह-कर्जदार) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रकक रू.३७,००,३१४/- अधिक अनुसुचीत मालमत्तेच्यो तारणा समोर १३.०६.२०२३ पासून लागू व्याज आणि

प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खोली नमुद्र केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत २५ **ऑक्टोबर, २०२३** रोजी ता**बा** वेतला आहे

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे वर नमद केलेल

कर्जदारांचे लक्षा वेथण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्य कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमनेचे वर्णन

निवासी फ्लॅट क्र.१०१, प्लॉट क्र.०८, हिस्सा क्र.२एम, १ला मजला, साई देवा अपार्टमेंट, वालिवली, तालुव अंबरनाथ, ठाणे, क्षेत्रफळ ५७४ चौ.फु. ठिकाण : वालिवली, ठाणे सही/- प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापव बँक ऑफ महाराष्ट्र दिनांक : २५.१०.२०२३

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम् आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. शास्त्रा कार्यालय: सी/४, प्लॉट क्र.१२, कोहिन्र् इस्टेट हौसिंग सोसा., मुला रोड, कमल नयन बजाज गार्डनजवळ, वाकडेवाडी, पुणे-४११००३. ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वयं सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४) न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनास्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००: अंतर्गत मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमृद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना

बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कमे जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/ गमिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की मे. <mark>बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड</mark>च्या वतीने खालील स्वाक्षरीकरवाँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार, सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहा nलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे

कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनाक व	ताबा		
(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमन्ता)	रक्कम	दिनांक		
शाखाः पुणे, (कर्ज क्र.: एच४०२एचएचएल०१२७३१२ व	पुढे नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट	१५ जुलै, २०२३	२३.१०.२०२३		
एच४०२एचएलटी०१७८३७९)	क्र.९०७, ९वा मजला, विंग-एफ, तनिक्ष विस्ता, सर्व्हे	रु.२६,२०,९७५/-	I		
१. सचिन येरुनकर (कर्जदार), २. आध्या सचिन येरुनकर (सह-कर्जदार)	क्र.२२/९, गाव आळंदी देवाची, तालुका खेड, जि.	(रुपये सञ्बीस लाख वीस	I		
दोघांचा पत्ताः गणेश मंदिराजवळ, एस.क्र.१५६, प्लॉट क्र.५९, लेन क्र.१४,	पुणे-४१२१०५. पुर्वः सर्व्हेक्र.२९,३१,३२;पश्चिमः	हजार नऊशे पंच्याहत्तर	I		
पुणे, महाराष्ट्र–४११०३१.	सर्व्हे क्र.२२/१; उत्तर: रस्ता; दक्षिण: रस्ता.	फक्त)			
शाखाः पुणे, (कर्जक्रः एच४०२डीएचबी०००६५६७ व	पुढेनमुद् बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: प्लॅटक्र २०१,	२९ जुलै, २०२३	२३.१०.२०२३		
एच४०२डीएचटी०००६५६८)	रेरा मजला, सिंगल इमारत श्रद्धा हाईटस्, सीटीएस	क्त.२२,०८,५८८/-	I		
१. कैलास तुलशीराम उपरे (कर्जदार), २. प्रज्ञा कैलास उपरे (सह-	क्र.४५०९ व ४५१०, सुशिला मंगल कार्यालयच्या पुढे,	(रुपये बाबीस लाख आठ	I		
कर्जदार)	तळेगाव, दाभाडे, पुणे-४१२१०५.	हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी	I		
दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र.२०१, श्रद्धा हाईट, ता. मावळ, जि. तळेगाव, पुणे		फक्त)	I		
तळेगाव ढावा, महाराष्ट्र-४१०५०६.					
देनांकः ६८ १० ५०५६ विकास मार्गे प्राधिक अधिकारी वजान रीसिंग प्रायम् सिर्मिरेट					

सही / – प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र दिनांका: २६.१०.२०२३ ठिकाण : मुंबई न वी मुंबई क्षेत्रिय कार्यालय सिडको जुने प्रशासक इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नव मुंबई-४००७०३. बुर.:०२२-२०८७८३५४, ई-मेल: cmmarc_nvm@mahabank.co.in,

विनांक: २५.१०.२०२३